

KALYAN DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN

APPENDIX 'D-1'

**FORM FOR SANCTION OF BUILDING PERMISSION AND COMMENCEMENT
CERTIFICATE**

To,
Mr. Mukund Ganpat Pawar & Other.
P.O.A. - M/s. Dream Developers through
Mr. Dipak Hariram Katarmal & Other
Architect – Mr. Aniruddha Dastane, Kalyan (W)
Structural Engineer – Mr. Achyut Watave (M/s. JW Consultant)


With reference to your application dated 31/03/2022 for the grant of sanction of Commencement Certificate under Section 44 of The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 read with Section 253 of Maharashtra Municipal Corporations Act, 1949 to carry out development work / Building on Survey No. 58, H.No. 12/1, Village Nandivali Tarfe Panchanand, situated at Dombivali (East) the Commencement Certificate/ Building Permit is granted under Section 45 of the said Act, subject to the following conditions:

1. The land vacated in consequence of the enforcement of the set-back rule shall form part of the public street in future.
2. No new building or part thereof shall be occupied or allowed to be occupied or used or permitted to be used by any person until occupancy certificate is granted.
3. The Commencement Certificate/ Building permit shall remain valid for a period of one year commencing from the date of its issue unless the work is not commenced within the valid period.
4. This permission does not entitle you to develop the land which does not vest in you.

Office No. KDMC/TPD/BP/27 Village/2018-19/23/293.


Office Stamp

Date : 19/10/2022.



Yours faithfully,

for Assistant Director of Town Planning
Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan.



कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
नगररचना विभाग

संदर्भ क्र. : KDMC/TPD/BP/27 Village/2018-19/23/293.
Dt 19/10/2022.
संदर्भ : १) जा.क्र.कडोंमपा/नरवि/बांप/२७गावे/२०१८-१९/२३/३३४, दि. ०२/११/२०२१

रोजीची सुधारीत बांधकाम परवानगी.

- २) जा.क्र.कडोंमपा/नरवि/२२१०, दि. १४/०७/२०२२ रोजीची ह.वि.ह. मंजूरी.
- ३) जा.क्र.कडोंमपा/नरवि/२४३१, दि. २८/०७/२०२२ रोजीची ह.वि.ह. मंजूरी.
- ४) वास्तुशिल्पकार श्री. अनिरुद्ध दास्ताने यांचा दि. ३१/०३/२०२२ रोजीचा प्रस्ताव.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार स.नं. ५८, हि.नं. १२/१, मौजे नांदीवली तर्फे पंचानंद, डोंबिवली (पूर्व) मध्ये ७/१२ उतान्यानुसार २६००.०० चौ.मी. क्षेत्रापैकी किमान हद्दीचे फेर सर्वेक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या २४१४.५८ चौ.मी. क्षेत्राच्या भूखंडावर शासनाने दि. ०२/१२/२०२० रोजी मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) नुसार Basic FSI, Premium FSI व Ancillary FSI विचारात घेऊन एकूण ५२७७.५४ चौ.मी. बांधकाम क्षेत्रास संदर्भ क्र. १ अन्वये सुधारीत बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत मा. आयुक्त महोदय यांनी संदर्भ क्र. २ व ३ अन्वये मंजूर केलेले एकूण २०१४.०३ चौ.मी. ह.वि.ह. क्षेत्र तसेच त्याअनुषंगाने अनुज्ञेय होणारे Ancillary FSI विचारात घेऊन एकूण ८४२६.३१ चौ.मी. चा विकास करावयास बांधकाम करण्यासाठी केलेल्या दि. ३१/०३/२०२२ च्या अर्जास अनुसरून खालील अटी व शर्तीस अधिन राहून, तसेच नकाशावर हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे वाडे-भिंतीच्या बांधकामासह, सुधारीत बांधकाम प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

बांधकामाचा तपशील :-

- इमारत - स्टिल्ट + पहिला मजला ते बावीस मजले (रहिवास)

अटी व शर्ती :-

- १) एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील विनियम क्र. २.८.३ नुसार प्रत्यक्ष जागेवर बांधकाम सुरु करणेपूर्वी बांधकाम मंजूरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहिल.
- २) UDCPR मधील विनियम क्र.1.5 Savings मध्ये नमूद a to h बाबत शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचना आपणांवर बंधनकारक राहिल.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) UDCPR मधील Appendix-F नुसार वाडेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ५) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरची विकास परवानगी रद्द समजण्यात येईल.
- ६) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

24/10

- ७) UDCPR मधील विनियम क्र. १२.१ ते १२.३ नुसार इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफ्टी) जबाबदारी सर्वस्वी वास्तुशिल्पकार, **Structural Engineer** व परवानगीधारक यांचेवर राहिल, याची नोंद घ्यावी.
- ८) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डों.म.पा.) यांचे परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करू नये.
- ९) भूखंडाकडे जाण्या-येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्याने सदर रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे येणा-जाण्याचे मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १०) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहिल व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्या ठिकाणी स्वखर्चाने वाहून टाकणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ११) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यापूर्वी कर विभाग, जलनिःसारण विभाग व मलनिःसारण विभाग, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभाग, क.डों.म.पा. यांचेकडील ना-हरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १२) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अथवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली राहिल.
- १३) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवून विद्युत विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- १४) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी UDCPR मधील विनियम क्र. १३.३ नुसार भुखंडावरील इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत अंमलबजावणी करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १५) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी UDCPR मधील विनियम क्र. १३.५ नुसार ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्यांची व्यवस्था करून याबाबत घनकचरा व व्यवस्थापन विभागाकडील ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १६) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरूस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- १७) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशांप्रमाणे आणि वरीलप्रमाणे घालून दिलेल्या अटींप्रमाणे करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपूर्वी महसूल विभागाकडून गौणखनिज स्वामित्वधन रक्कम शासनास जमा केलेबाबतचा ना हरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- १९) बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यापूर्वी मा. जिल्हाधिकारी, यांचेकडील सनद सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २०) सदर प्रकरणी चुकीची व अपूर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम परवानगी रद्द समजण्यात येईल.
- २२) प्रकरणी २४.०० मी. रुंद रस्ता गटारासहित विकसित करून सदर रस्त्याने बाधीत क्षेत्राचा महसूल दफ्तरी ७/१२ उतारा तीन महिन्यांचे आत महापालिकेच्या नावे करणे आपणावर बंधनकारक राहिल, तोपर्यंत सदर चटईक्षेत्राचे बांधकाम करू नये.




२३) प्रकरणी तिसऱ्या टप्प्यातील रक्कमेचा व्याजासहित भरणा करणे आपणावर बंधनकारक राहिल.
याबाबत आपण Post Dated Cheque सादर केलेला आहे.

टिप:- UDCPR नुसार वरीलपैकी आपणास लागू असलेल्या अटींची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल, याची नोंद घ्यावी.

इशारा:-मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम-५१ ते ५७ च्या तरतूदी नुसार दखलपात्र गुन्ह्यास पात्र राहाल.

बांधकाम परवानगीअंतर्गत भरण्यात आलेल्या रक्कमेचा तपशिल :-

अ. क्र.	लेखाशिर्ष	रक्कम	पावती क्र.	दिनांक	यापुर्वीचा एकुण भरणा तपशिल	शेरा
१	ARI 020101	13,60,368/-	AC23143	18/10/2022		
२	ARI 020102					
३	ARI 020103	15,745/-	AC23143	18/10/2022		
४	ARI 020104	25,76,880/-	AC23143	18/10/2022		
५	ARI 020105					
६	ARI 020106					
७	ARI 020107					
८	ARI 020108					
९	ARI 020109					
१०	ARI 020110					
११	ASI 010304	9,44,700/-	AC23145	18/10/2022		
१२	ASI 010513	8,38,264/-	AC23143	18/10/2022		
१३	ASI 010518	13,60,368/-	AC23144	18/10/2022		
१४	ASI 020519					
	Total	70,96,325/-				



सहाय्यक संचालक नगररचना (किरिता)
कल्याण डॉ. बिबली महानगरपालिका, कल्याण.

प्रत :-

- १) करनिर्धारक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.
- २) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ई' प्रभाग क्षेत्र.